

RACH. 12, 9. — d) das erste Jaga (gew. कृते genannt) H. an. MED. Verz. d. Oxf. H. 21, b, N. 2. — e) (sc. अस्त्र) eine best. mythische Waffe (neben अन्त) R. 1, 29, 18 (30, 18 GORR.). — f) N. der höchst gelegenen unter den sieben Welten VEDĀNTAS. (Allah.) No. 70. VP. 2, 7, 19. जनस्तपःसत्यनिवासिनः BHĀG. P. 3, 13, 25. 43. MĀRK. P. 101, 25. unter den sieben Vjāhrti Ind. St. 9, 108; vgl. 2) b) und सत्यलोक. — g) Bez. des achten astrologischen Hauses Verz. d. B. H. No. 378. — h) eine Satja-Formel: सत्येन चमसान्भयति ऀCV. ÇA. 9, 7, 36. — i) N. eines Sāman ÇAT. BR. 7, 3, 2, 17. KĪTJ. ÇA. 17, 3, 28. LĪTJ. 1, 5, 8. प्रजापतेः सत्यम् desgl. Ind. St. 3, 224, b. — 5) सत्यम् adv. in Wirklichkeit, in Wahrheit, fürwahr, wahrlich; gewiss, recht gaṇa स्वरादि zu P. 1, 1, 37. चादि zu 4, 57. MED. adj. 61 (प्रश्ने ऽऽयुषगमे). in der Frage behält das verbum finitum seinen Ton P. 8, 1, 32. — RV. 4, 38, 3. सत्यमद्वा नकिंर्यस्वावाीन् 52, 13, 3, 39, 5, 8, 33, 10. 44, 9. यदि सत्यमस्ति in der That, wirklich 89, 3. सत्यं ब्रवीमि वध इत्स तस्य 10, 117, 6. gut (in zustimmender Antwort) 4, 33, 6. mit Recht 5, 73, 9. — AV. 5, 11, 3. VS. 5, 5. KĪTJ. ÇA. 25, 1, 11. KAUC. 5. ऀCV. ÇA. 9, 7, 37. सत्यं वस्तव्यं किल मे वने R. 2, 29, 8. MĀRK. 130, 12. ÇĀK. 6, 5. 29, 23. 30, 14. 36, 5. 79, 15. VIKR. 71, 18. MĀLAV. 15, 8. Spr. (II) 586. 2508. 5083. 5304. 5913. 6220. 6723. सत्यमेवाह सुगतः संस्कारान्विनयान् mit Recht 6727. 6733. 7134 (wiederholt). 7209. VERNĀSĀH. 9, 8. KATHĀS. 12, 131. 22, 115. 27, 78. 108. 32, 160. 39, 2. 40, 25. 46, 11. MĀRK. P. 21, 37. RĪĀA-TAR. 5, 86. 6, 285. SĪH. D. 36. सत्यमुक्त्वा so v. a. es bejahend M. 11, 196. सत्यम् allein einräumend so ist es, recht Comm. zu TS. PRĪT. 1, 21. 8, 16. 13, 15. सत्यम् — तु KUMĀRAS. 6, 19. सत्यम् — किं तु KATHĀS. 49, 116. MĀRK. P. 134, 31. Comm. zu TS. PRĪT. 1, 53. 2, 18. सत्यम् — तथापि SARVADARÇANAS. 81, 19. 114, 20. — Vgl. अ°, अनुषत्य, अप्रामिसत्य, ऋतज्ञात°, त्रिषत्य, निःसत्य, प्रिय°, मम°, यथासत्यम्, सात्य. सत्यक (von सत्य) 1) m. N. pr. a) eines Sohnes des Çini MBH. 1, 2434. 7916. 2, 125. 14, 1855. HARIV. 1935. 6628. 6649. 9206. VP. 435. BHĀG. P. 9, 24, 13. — b) eines Sohnes des Manu Raivata MĀRK. P. 75, 75. — c) eines Sohnes des Kṛshṇa von der Bhadrā BHĀG. P. 10, 61, 17. — d) pl. einer Gruppe von Göttern unter Manu Tāmasa BHĀG. P. 8, 1, 28. — 2) n. Abschluss eines Handels ÇABDĀRTHAK. bei WILSON. सत्यकर्ण m. N. pr. eines Sohnes des Kāndrāpiḍa HARIV. 11067. सत्यकर्मन् 1) adj. dessen Thun wahr ist RV. 9, 113, 4. — 2) m. a) Aegle Marmelos Corr. NIGH. PR. — b) N. pr. eines Sohnes des Dhṛtavrata HARIV. 1708. fg. VP. 446. सत्यकाम 1) adj. die Wahrheit liebend, ein Freund der Wahrheit KHĀND. UP. 8, 7, 1. — 2) m. N. pr. verschiedener Männer AIR. BR. 8, 7. ÇAT. BR. 13, 5, 2, 1. 14, 6, 20, 14. 9, 2, 19. KHĀND. UP. 5, 2, 3. Ind. St. 1, 262. fg. PRAÇNOP. 1, 1. MAITRAJUP. 6, 5. — Vgl. सात्यकामि. सत्यकाय m. N. pr. eines Mannes SĀMsk. K. 186, a, 7. vielleicht fehlerhaft für सत्यकाम. सत्यकीर्ति 1) adj. dessen Ruhm wahr ist. — 2) m. Bez. eines best. über Waffen gesprochenen Spruches R. 1, 30, 4 (31, 5 GORR.). सत्यकृत् adj. Wirkliches vollbringend, der Nichts vergebens thut BHĀG. P. 7, 1, 11. सत्यकेतु m. N. pr. eines Sohnes des Dharmaketu HARIV. 1894.

VP. 409. BHĀG. P. 9, 17, 3. des Sukumāra HARIV. 1752. des Akṛūra 1954. N. pr. eines Buddha LALIT. ed. Calc. 5, 11. सत्यक्रिया f. die mystische Kraft der Wahrheit (bei den Buddhisten Ind. St. 3, 119. सत्यखान oder श्रीमानदत्त m. N. pr. eines Chan's Verz. d. B. H. No. 398. सत्यग adj. als Beiw. eines Rades Verz. d. Oxf. H. 11, b, 17 v. u. wohl fehlerhaft für सत्याङ्ग, wie 49, b, 34 gelesen wird. सत्यगिर् adj. dessen Wort wahr ist, der sein Wort hält RĪĀA-TAR. 1, 113. सत्यं गिर्वाक्स् adj. ächtes Lob empfangend RV. 1, 127, 8. सत्यग्र adj. der sein Wort bricht PĀNĀK. 1, 6, 46. सत्यकार (von सत्यम् + 1. कर्) m. P. 6, 3, 70. 1) Versprechen, Zusage RĪĀA-TAR. 6, 71. Abschluss eines Handels AK. 2, 9, 83. H. 872. कृतं द्रव्यम् wohl so v. a. als Handgeld verabfolgt JĪĀN. 2, 61. = बन्धक H. an. 3, 74. — 2) N. pr. eines Mannes gaṇa कुर्वादि zu P. 4, 1, 151. — Vgl. सात्यकार्य. सत्यज्ञा adj. = ऋतज्ञा AIR. BR. 4, 20. सत्यज्ञित् 1) adj. wahrhaft siegreich oder durch Wahrheit siegend VS. 17, 83. AV. 4, 17, 2. — 2) m. N. pr. eines Fürsten MBH. 1, 5480. 5483. 7, 716. fg. 9228. Verz. d. Oxf. H. 77, a, No. 131. ein Sohn Brhaddharman's HARIV. 1056. Kṛshṇa's 9188. Sunitha's VP. 4, 23, 3. Sunitha's BHĀG. P. 9, 22, 47. Ānaka's 24, 40. Amitragīt's WEBER, KRSHṆĀG. 254. ein Dānava HARIV. 199. ein Jaksha (nach dem Comm.) BHĀG. P. 12, 11, 44. Indra im 3ten Manvantara 8, 1, 24. सत्यज्ञिति f. ein wahrer Steg LĪTJ. 5, 4, 19. KĪTJ. ÇA. 19, 5, 4. सत्यज्ञ adj. des Wahren kundig NIR. 11, 18. सत्यज्ञानानन्दतीर्थ und °पति m. N. pr. eines Gelehrten HALL 132. 136. 141. HARB. Anth. 470. — Vgl. सत्यानन्दतीर्थ. सत्यज्ञोतिस् adj. wirklichen Glanz habend VS. 17, 80. सत्यतपस् m. N. pr. eines durch Durvāsas aus einem Jäger zu einem Muni gemachten Mannes Verz. d. Oxf. H. 59, a, 16. सत्यतप्त (von सत्य) adv. in Wahrheit, wirklich KATHĀS. 57, 39. सत्यता (wie eben) f. 1) Wirklichkeit, das Wahre, Wahrheit ÇAT. BR. 14, 6, 20, 9. महाप्रभावे च सत्यता प्राप्ते KATHĀS. 3, 77. इत्यसत्यमपि ध्यानबलिनमेति सत्यताम् 72, 318. श्लीकमेतन्नास्त्यत्र सत्यता कापि 124, 229. गीता सविप्रकृवेव कृवासे ऽय्यसत्यताम् (so lesen wir) so v. a. da wurden sie in ihrem wahren Wesen vollkommen erkannt RĪĀA-TAR. 5, 27. — 2) Wahrhaftigkeit, Wahrheitsliebe, Zuverlässigkeit: पाण्डवानाम् MBH. 1, 100. 7493. मूलं धर्मस्य सत्यता R. GORR. 2, 118, 13. Spr. (II) 6480. सत्यतितित्वावच् (von सत्य + तितित्वा) adj. wahrhaft und geduldig Spr. (II) 1303. सत्यत् n. 1) = सत्यता 1) KATHĀS. 23, 15. 44, 66. SARVADARÇANAS. 70, 14. Comm. zu GĀIM. 1, 4. — 2) = सत्यता 2) MBH. 13, 952. सत्यदर्शिन् 1) adj. das Richtige —, die Wahrheit schauend MBH. 3, 2491. — 2) m. N. pr. eines Mannes LALIT. ed. Calc. 201, 13. eines der 7 Rshi im 13ten Manvantara HARIV. LANGE 1, 42. तद्दर्शिन् die gedr. Ausgg.